

राज्य अन्न आयोगाच्या सदस्य सचिवपदी
श्री. भा. बा. पाटील, उप सचिव, अन्न, नागरी
पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांची
नियुक्ती करणेबाबत

महाराष्ट्र शासन
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
शासन आदेश क्रमांक: असुका-२०१७/प्र.क्र. ७४/नापु २२
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक: ११ ऑगस्ट, २०१७

संदर्भ :-

शासन आदेश क्रमांक :- असुका-२०१७/प्र.क्र. ७४/नापु २२, दिनांक २२ जून, २०१७.

शासन आदेश

संदर्भाधीन दिनांक २२ जून, २०१७ च्या शासन आदेशान्वये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, २०१३ च्या कलम १६ (१) अन्वये गठीत करण्यात आलेल्या राज्य अन्न आयोगाच्या सदस्य सचिवपदी श्रीम. स्वाती म्हसे-पाटील, सह सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तथापि, श्रीम. स्वाती म्हसे-पाटील, सह सचिव या दीर्घ मुदतीच्या रजेवर असल्याने श्री. भा. बा. पाटील, उप सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांची याद्वारे राज्य अन्न आयोगाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात येत आहे.

सदर नियुक्ती आदेश शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत अंमलात राहतील.

सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०८१११६१४५३४६०६ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(महेश पाठक),

प्रधान सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

प्रत,

१. मा. राज्यपाल यांचे सचिव.
२. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव.

३. सर्व मंत्रालयीन विभाग.
४. सर्व विभागीय आयुक्त.
५. सर्व जिल्हाधिकारी.
६. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा.
७. नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई.
८. वित्तीय सल्लागार व उप सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मुंबई.
९. सर्व उप आयुक्त (पुरवठा).
१०. सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी.
११. सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी.
१२. मा. मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण यांचे खाजगी सचिव.
१३. मा. राज्यमंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण यांचे खाजगी सचिव.
१४. मा. विरोधी पक्षनेता, विधानसभा, महाराष्ट्र
१५. मा. विरोधी पक्षनेता, विधानपरिषद, महाराष्ट्र
१६. अध्यक्ष, राज्य अन्न आयोग, महाराष्ट्र राज्य, १ ला मजला, ठाकरसी हाऊस, जे.एन.हरदीया मार्ग, बेलार्ड इस्टेट, फोर्ट, मुंबई- ४०० ००१
१७. सदस्य, राज्य अन्न आयोग, महाराष्ट्र राज्य, १ ला मजला, ठाकरसी हाऊस, जे.एन.हरदीया मार्ग, बेलार्ड इस्टेट, फोर्ट, मुंबई- ४०० ००१
१८. सर्व सह सचिव/उप सचिव/अवर सचिव/कक्ष अधिकारी, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.
१९. सर्व कार्यासने, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई
२०. सर्व खाजगी सचिव, मा. मंत्री कार्यालये, मंत्रालय, मुंबई.
२१. सर्व खाजगी सचिव, मा. राज्यमंत्री कार्यालये, मंत्रालय, मुंबई.
२२. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई.
२३. ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ग्रंथालय, ६वा मजला, विधानभवन, मुंबई.
२४. सर्व विधान परिषद सदस्य व विधानसभा सदस्य.
२५. सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचे स्वीय सहाय्यक.
२६. श्री. भा. बा. पाटील, उप सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.
२७. निवडनस्ती (कार्यासन नापु-२२).